

RISHI LASER LIMITED



Registered Office: 612, Veena Killedar Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (w), Mumbai 400 011.

Tel.: +91 22 2307 5677, 4585, 2307 4897 Fax: +91 22 2308 0022

Email: rlcl.mumbai@rishilaser.com, **Website:** www.rishilaser.com

CIN: L99999MH1992PLC066412

12th August, 2024

RLL/40/2024-25

To,
Department of Corporate Services
BSE Limited
Floor 25, P. J. Towers,
Dalal Street
Mumbai- 400 001

Script Code: 526861

ISIN: INE988D01012

Sub: Intimation of newspaper publication of Financial results

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended we are attaching herewith copies of newspaper advertisement pertaining to Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2024. The advertisement are published in "Business Standard" (English Newspaper) and "Navakal" (Marathi Newspaper) on 12th August, 2024.

This is for your kind information and records.

Thanking You,

Yours Faithfully

For **Rishi Laser Limited**

Vandana Patel

Company Secretary

Enclosed a/a

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT my clients Mr. Jagpreetsingh Kohli and Mr. Narinder Singh Anand, intends to enter into Development Management Agreement, individually or through their respective business entities, with M/s. Oyster Living LLP (LLP No AAE-7209), having its Registered office at 306, Western Edge, 1, 5th Floor, Western Express Highway, Borivali (East), Mumbai - 400 066, a developer, who had entered into Development Agreement with 1. Mr. Sadanand Vitthal Mhatre, owner of piece and parcel of land bearing (i) Survey No. 12, Hissa No. 41, (ii) Survey No. 18, Hissa No. 12, in aggregate admeasuring 9750 sq.mtr; 2. Mr. Laxman Vitthal Mhatre, owner of piece and parcel of land bearing (i) Survey No. 13, Hissa No. 7, and (ii) Survey No. 13, Hissa No. 12, in aggregate admeasuring 4680 sq.mtr; 3. Mr. Madhukar Vitthal Mhatre, owner of piece and parcel of land bearing (i) Survey No. 13, Hissa No. 2, and (ii) Survey No. 17, in aggregate admeasuring 3420 square meters. (S/N 1 to 3, land being lying and situated at Village - Pimpas, Taluka - Bhiwandi, District - Thane).

Any person having any claim in the above mentioned land, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, tenancy, license, maintenance, lien or otherwise, whatsoever, is hereby required to intimate in writing through registered post to my office LAJURY Associates, 502, 5th floor, Raheja Titanium, Aliyavar Jung Road, W. E. Highway, Goregaon (East), Mumbai - 400063, within Fifteen days from the publication of this notice, of his/her their such claim, if any, with all supporting documents, failing which the sale transaction shall be completed in respect of the above said plot of land without any reference to such claims and the claims if any of such persons shall be treated as waived and not binding on my client Mr. Jagpreetsingh Kohli and Mr. Narinder Singh Anand.

Mumbai, dated : 12th day of August, 2024
ADV ARVIND DUBEY
 Advocate for Mr. Jagpreetsingh Kohli & Mr. Narinder Singh Anand.

RISHI LASER LIMITED
 CIN : L9999MH1992PLC066412
 612, V. K. Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (W), Mumbai 400 011.
 Tel. No. (022) 23075677 / 23074585, Fax No. (022) 23080022
 Email : rcli_mumbai@rishilaser.com, Website : www.rishilaser.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2024

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	30.06.2024	30.06.2023	31.03.2024	31.03.2024
	Unaudited	Unaudited	Audited	Audited
Total income from operations	3708.60	3904.93	3483.29	14102.48
Profit / (Loss) before Exceptional Items	171.35	234.12	217.49	796.71
Profit / (Loss) after Exceptional Items but before tax	171.35	234.12	217.49	796.71
Profit / (loss) for the period	162.61	213.46	349.52	872.50
Total Comprehensive Income for the period	181.34	226.20	362.77	925.15
Paid up Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	919.26	919.26	919.26	919.26
Other Equity excluding Revaluation Reserve				1507.89
Earnings Per Equity Share (Face value of ₹ 10/- each)				
Basic:	1.77	2.32	3.80	9.49
Diluted:	1.77	2.32	3.80	9.49

Notes:
 The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The Unaudited Financial Results & this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 10th August, 2024. The full format of the Unaudited Financial Results is available on the stock exchange websites, www.bseindia.com and on the Company's website www.rishilaser.com.

For **RISHI LASER LIMITED**
 sd/-
Harshad Patel
 Managing Director
 DIN : 00164228

Rameshwar Media

Place : Mumbai
 Date : 10.08.2024

AXIS BANK LTD. Registered Office : Axis Bank Ltd., "Trishul" -3rd floor, Opp. Samaratheshwar Temple, Near Law Garden, Ellisbridge, Ahmedabad -380006
 Branch Address : Axis Bank Ltd., Sterling Plaza, Ground floor, Opp. Sai Services Petrol Pump, J.M.Road, Pune-411004

POSSESSION NOTICE [RULE 8(1)]

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the **Axis Bank Ltd.**, Under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with **Rule 3** of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices on the dates mentioned below, calling upon the borrowers / Co-borrowers / Guarantors / mortgagors, as per details given below, to repay the amounts mentioned in the respective Notices within **60 days** from the date of the respective notice. The borrowers / Co-borrowers / Guarantors / mortgagors, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers / Co-borrowers / Guarantors / mortgagors and the public in general that the undersigned has taken **Physical Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act, read with Rule, 6 & 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned below. The borrowers / Co-borrowers / Guarantors / mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Axis Bank Ltd., for amounts mentioned below. The borrower's attention is invited to the provisions of Sub Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 in respect of time available, to redeem the secured assets.

Sr. No.	Name & Address of Borrowers / Co-borrowers / Mortgagors / Guarantors	Outstanding Amount (Rs.)
1.	1) Hydrocons System Pvt Ltd (Borrower) 2) Mr. Kiran Balkrishna Mokashi (Guarantor) 3) Mrs. Prajakta Balkrishna Mokashi (Guarantor) 4) Mr. Satish Balkrishna Mokashi (Guarantor) 5. Vishwas Balkrishna Mokashi (Guarantor) Having Address At : Unit No.6, Plot No.33, The New Indian Ltd Estate, Near Girikunj Ind Estate, Off Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai 400093, Also At : 103/4, Asmita Mogra Datta Jagadamba Road, Opp.Sakhalkar Hospital, Andheri Chakala, MIDC, Mumbai 400093, Also At : 1-70 M.H.No. 38H, Borichi Chawal, Kapreshwar Marg, Fanaswad Kalbadevi, Mumbai 400002, Also At : 24/377B, Shreepad Building, 2nd Floor, V. P. Road, Badam Wadi Grant Road (East) Mumbai 400004.	Rs. 2,27,91,315.39/- (Rupees Two Crore Twenty Seventy Lakh Ninety One Thousand Three Hundred Fifteen and Thirty Nine Paise Only) amount as on 04/12/2022 being the amount due & (this amount includes interest applied till only) & together with further contractual rate of interest from thereon till the date of payment, of total dues, the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred from until the date of payment.
Date of Demand Notice : 04/12/2020		Date of Physical Possession : 09/08/2024
Description of Immoveable Properties : All that entire piece & parcel, Flat No.404, Adm Area of 1300.Sq.Fts (Agreed Saleable Built-up Area) along with Attached Terrace Adm About 153.Sq.Fts., on the 4th Floor in "C" Wing of the Building Known as Anand Residency in the Society Known as Anand Co-Op HS Ltd With the Covered Parking Space bearing No.15 Situated in the Upper Parking Area in "C" Wing being constructed on Sr. No. 232 Hissa No.1+2 of Village Lohegaon, Tal.Haveli, Dist.Pune and Having Boundaries as : To East : Open and Passage, To West : Open, To South : Flat No.403 C-Wing, To North : Open.		
Date : 09/08/2024 Place : Pune		Sd/- Axis Bank Ltd., Authorised Officer

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificates of **ABB INDIA LIMITED** vide Folio Number **H002065**, Certificate Numbers 143001, 257726 to 257732, 901816, Distinctive numbers 27366437, 27386031-6059, 933750263-0348, for 116 Shares of Face Value of Rs.10/- standing in the name of **HILDA GAUTAM SHAH** have been lost or mislaid and the undersigned has applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, **M/s. KFN Technologies Limited, Kavya Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad - 500032**, within one month from this date else the Company will proceed to issue Duplicate Certificate(s).
Name of the Shareholder : HILDA GAUTAM SHAH

Competent Authority & District Dy. Registrar, Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai
 Room No. 201, Konkana Bhavan, C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614
 Ref. No. MUM/DDR(2)/Notice/1728/2024 Dt. : 10/08/2024

CORRIGUNDUM
 Published in Business Standard Mumbai (English Daily) on Saturday 10/08/2024 **Deemed Conveyance Public Notice (Application No. 65/2024)** Advertisements of **Ambar Lok Rachana Co-Op. Hsg. Soc. Ltd.**, Lok Rachana Complex, Amar Nagar, Nahur Village, Mulund (West), Mumbai-400 082 In this Notice the Society Hearing Date is Inadvertently Published as **Dt. 26/08/2024**. Please Read this **Dt. 20/08/2024** and others should be read and understood the same as such. There is no change in the rest of the notice.

Competent Authority & District Dy. Registrar, Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai
 Room No. 201, Konkana Bhavan, C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614
 Ref. No. MUM/DDR(2)/Notice/1730/2024 Dt. : 10/08/2024

CORRIGUNDUM
 Published in Business Standard Mumbai (English Daily) on Saturday 10/08/2024 **Deemed Conveyance Public Notice (Application No. 66/2024)** Advertisements of **Akash Lok Rachana Co-Op. Hsg. Soc. Ltd.**, Lok Rachana Complex, Amar Nagar, Nahur Village, Mulund (West), Mumbai-400 082 In this Notice the Society Hearing Date is Inadvertently Published as **Dt. 26/08/2024**. Please Read this **Dt. 20/08/2024** and others should be read and understood the same as such. There is no change in the rest of the notice.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share certificates nos. 53 for 5 (five) shares bearing Distinctive No.261-265 for 5 shares of Nav Neelima Co-Op Housing Society Ltd. 42, Mahakali Road, Andheri East Mumbai standing in the name of Mr. A.Parkar flat no D-6 have been reported lost / misplaced and that application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society, to whom objection if any, against issuance of such duplicate share certificate should be made within 14 days from the date of publication of this notice.
 For and on Behalf of
 Nav Neelima CHS.
 Sd/-
 Secretary
 Date: 12-08-2024

GANARAJ SAHAKARI PATSANSHTA MARYADIT, MUMBAI

Admin. Office: Gala No. A/9, Shiram Industrial Estate, Ground Floor, G. D. Ambekar Marg, Near Sahakar Nagar Signal, Wadala (W) Mumbai-400031, Mobile: 8879320171/8879320189

PUBLIC AUCTION SALE OF MOVABLE/IMMOVABLE PROPERTY

(Under Section 156 of Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and Rule 107 of Maharashtra Co-operative Societies Rules, 1961)
 O.W. No. Ganaraj/Seized-Possession/229/2024-2025 Date: 12/08/2024
 Whereas, Ganaraj Sahakari Patsanshta Maryadit Mumbai having it's at Admin. Office: Gala No. A/9, Shiram Industrial Estate, Ground Floor, G. D. Ambekar Marg, Near Sahakar Nagar Signal, Wadala (W) Mumbai-400031 have obtained recovery certificate under section 101 of Maharashtra Co-op. Societies Act, 1960 against the outstanding dues mentioned herein and have duly served demand notice and notice of attachment on them. Since borrowers failed to comply with the demand and have not paid their dues, Shri. B. N. Gaikwad, Special Recovery and Sales Officer announcing the sale of under mentioned property by auction on the date, venue and time mentioned below under the powers conferred by Rule 107 and Section 156 of Maharashtra Co-op. Societies Act, 1960.

Details of Property to be sold auction are as under :-

Name and Address of Borrower/ Guarantor/ Owner of Property	Details of Property	Reserve Price Rs.	Earnest Money Deposit Rs.
Shri. Sandip Rajaram Singasane	Office No. 701, Thakkar Towers, Plot No. 86, Sector No. 17, Vashi, Navi Mumbai-400703. Builtup 314 Sq.Ft. Saleable 392 Sq.Ft.	Rs. 79,96,800/-	Rs. 1,00,000/-

Place of Auction: Ganaraj Sahakari Patsanshta Maryadit Mumbai having it's at Admin. Office: Gala No. A/9, Shiram Industrial Estate, Ground Floor, G. D. Ambekar Marg, Near Sahakar Nagar Signal, Wadala (W) Mumbai-400031
Date of Auction: 12/09/2024, **Time of Auction:** 11.00 AM

- Notes:-**
- Terms and conditions of auction and blank tender form can be obtained from 12/08/2024 upto 11/09/2024 (excluding Second, Fourth Saturday, Sunday and Official Holidays) in office hours between 11.00 A.M. to 4.00 P.M. in the Loan Recovery Dept. in Head Office of Society.
 - The inspection of the property to be auctioned can be availed on 28/08/2024 upto 11.00 A.M. to 4.00 P.M.
 - Last date of submitting sealed tenders is 11/09/2024 upto 11.00 A.M. to 4.00 P.M.
 - Special Recovery and Sales Officer reserves the right of canceling or postponing auction.
 - In the event of no participation in the auction sale of immovable property mentioned herein the rights are reserved to incorporate said property in Ganaraj Sahakari Patsanshta Maryadit Mumbai or resale it under Rule 85 of Rules, 1961 and section 100 of Maharashtra Co-operative Societies Act, 1960.
 - Tender form and conditions, for condition form Rs. 1000/- will be levied on a non-refundable basis. **Said Public Notice is being published under my Signature and Seal on 12/08/2024**
- Sd/-
B. N. GAIKWAD
 (Special Recovery And Sales Officer)

Competent Authority & District Dy. Registrar, Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai
 Room No. 201, Konkana Bhavan, C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614
 Ref. No. MUM/DDR(2)/Notice/1728/2024 Dt. : 10/08/2024

CORRIGUNDUM
 Published in Business Standard Mumbai (English Daily) on Saturday 10/08/2024 **Deemed Conveyance Public Notice (Application No. 65/2024)** Advertisements of **Ambar Lok Rachana Co-Op. Hsg. Soc. Ltd.**, Lok Rachana Complex, Amar Nagar, Nahur Village, Mulund (West), Mumbai-400 082 In this Notice the Society Hearing Date is Inadvertently Published as **Dt. 26/08/2024**. Please Read this **Dt. 20/08/2024** and others should be read and understood the same as such. There is no change in the rest of the notice.

SKY GOLD LIMITED
 CIN: L36911M-2008PLC181989
 Regd. Office: Plot No. D-222/2 TTC Industrial Area, MIDC Shirawane, Darave, Navi Mumbai, Maharashtra, India, 400706
 Phone No.: 022- 66919399, E-mail: skygold@mumbai@gmail.com
 Website: www.skygold.co.in

NOTICE OF SECOND EXTRA-ORDINARY GENERAL MEETING (EOGM) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) OTHER AUDIO-VISUAL MEANS (OVAM) AND E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Second Extra-Ordinary General Meeting ("EOGM") of the members of Sky Gold Limited for the Financial Year 2024-25 will be held through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OVAM) on **Monday, 2nd September 2024, at 11:00 AM (IST)** to transact the business, as set forth in the Notice of the Meeting. In compliance the Ministry of Corporate Affairs ("MCA") the General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021 and 03/2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 and other general circular as applicable (the "MCA Circulars"), and SEBI Circular reference no. SEBI/HO/CFD/CPD-POD2/P/CI/R/2023/167 dated October 07, 2023, (hereinafter collectively referred as "Circulars"), and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). Electronic copies of the Notice of the EOGM, procedure and instructions for e-voting has been sent on Saturday, 10th August 2024, to all those Members whose Email IDs are registered with their Depository Participant(s) ("DPs)/ Registrar & Transfer Agent ("RTA") of the Company, i.e., Link Intime India Private Limited ("Link Intime"), as the case may be.

The electronic dispatch of Notice of EOGM to Members has been completed on Saturday, 10th August 2024. The Copy of the Notice of EOGM is also available on the Company's website at www.skygold.co.in and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) on www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the NSDL website at www.evoting.nsdl.com. The documents referred to in the Notice of the EOGM are available electronically for inspection of Members from the date of circulation of the Notice of the EOGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to skygold@mumbai@gmail.com, investors@skygold.co.in in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at EOGM. The Company has engaged NSDL to provide the facility for voting through remote e-voting, participation in the EOGM through VC/OVAM, and e-voting during the EOGM. Following is the related information:

- | | | |
|----|---|---|
| a) | Day, Date, and time of commencement of remote e-voting | : Friday, 30 th August 2024 at 9.00 AM (IST) |
| b) | Day, Date, and time of the end of remote e-voting | : Sunday, 1 st September 2024 till 5.00 PM (IST) |
| c) | Cut-off Date | : Monday, 26 th August 2024 |
| d) | Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the EOGM Notice holds shares as on the Cut-off Date i.e., Monday, 26 th August 2024 should follow the instructions for e-voting as mentioned in the EOGM Notice. | |
| e) | The Members who will be attending the EOGM through VC/OVAM and who have not cast their vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights through the e-voting system provided during the EOGM. | |
| f) | The Members are requested to note that:
i) Remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 PM on Sunday, 1 st September 2024 and
ii) The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the EOGM but shall NOT be entitled to cast their vote again. | |

The voting rights of the members shall be in proportion to their shareholding of the paid-up equity capital of the Company as on Monday, 26th August 2024 ("Cut-off Date"). Members will have an opportunity to cast their vote remotely or during the EOGM on the businesses as set forth in the Notice of the EOGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the EOGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode, and who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the EOGM.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Shivang Goyal, Proprietor of M/s. Shivang Goyal & Associates, Practicing Company Secretaries as a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner. Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below for registering their e-mail addresses.

Members holding shares in physical form are requested to send the request to the Company's RTA by sending an email to rti.helpdesk@linkintime.co.in
 Members holding shares in demat form are requested to update the same with their respective Depository Participants ("DPs").
 Members, who need assistance before or during the EOGM, may:
 a. send a request at evoting@nsdl.co.in or call: 022-48867000 and 022-24997000 or b. Contact Mr. Sanjeev Yadav RM at the designated email ID: evoting@nsdl.co.in or For any query/clarification or assistance required with respect to the Extra Ordinary General Meeting, Members may write to Ms. Nikita Jain, Company Secretary and Compliance Officer, at investors@skygold.co.in or 022- 66919399.

Place: **Navi Mumbai** For **Sky Gold Limited**
 Date: **12th August 2024**
 Sd/-
Mangesh Chauhan
 Managing Director & CFO
 DIN: 02138048

Corporate Office : No.167-169, Anna Salai, Saidapet, Chennai - 600 016.
 Branch Office : B-209, Everest C.H.S.L., Sai Nagar, Ambadi Road, Vasai West, Maharashtra - 401202.

Hinduja Housing Finance Limited

- Authorized Officer Contact No. :-
 (1) Mr. Bunty Ramrakhiani (RRM) 902904701 Email : bunty.ramrakhiani@hindujahousingfinance.com
 (2) Mr. Rohit Bramhane (CLM) 8793781647 Email : rohitramesh@hindujahousingfinance.com
 (3) Mr. Varun Prakash (CLM) 9004919393 Email : varunuday@hindujahousingfinance.com
 (4) Mr. Amul Wakode (CLM) 8169767613 Email : arunluttanrao@hindujahousingfinance.com
 (5) Mr. Sanjit Batham (CRM) 9819731171 Email : sanjit@hindujahousingfinance.com
 (6) Mr. Ashish Kumar (CRM) 8209981164 Email : ashishkumar@hindujahousingfinance.com.

APPENDIX IV POSSESSION NOTICE (For Immoveable Property)

WHEREAS, the undersigned being the Authorized Officer of **Hinduja Housing Finance Limited (HHFL)** under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the **Authorized Officer** of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within **60 days** from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken **possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of HHFL for an amount as mentioned herein under with interest thereon.

Sr.	Name of the Borrower(s) / Guarantor(s)	Loan Account Number	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date and Amount	Date of Possession
1	MR. ASHISH JAISWAL (Borrower) AND MR. HARAKCHAND JAISWAL (Co-Borrower)	MH/MUM/ KLYN/A000000341	Flat No. 602, 6 th Floor, Area 683 Sq. Ft. A-1 Wing, Nagesh CHS. Ltd., CTS No. 12, 32, Tikka No. 15, Lal Bahadur Shastri Marg, Near Hariwani Circle, Panchkhadhi, Navpadae, Thane (W), Maharashtra, India-400 602 Including constructed Building & Fixtures, with all rights.	15.05.2024 For ₹ 1,01,13,910/- (Rs. One Crore One Lacs Thirteen Thousand Nine Hundred Ten Only)	06.08.2024
2	MR. RAMESH MORE (Borrower) AND MRS. KAVITA RAMESH MORE (Co-Borrower)	MH/MUM/ TIWL/A000000057	All that piece & parcel of property bearing Flat No. 202, 2 nd Floor, Building No. 6, Area 300 Sq. Ft. Swami Samarth Complex, Near Titwala Ganpati Mandir, Guruvall Pada, Titwala (E)-Mumbai, Maharashtra, India-421 605 Including constructed building & fixtures, with all rights.	20.04.2024 For ₹ 4,71,214/- (Rs. Four Lacs Seventy One Thousand Two Hundred Fourteen Only)	09.08.2024
3	Mr. SHIVE GOWDA (Borrower) AND MRS. HEMA GOWDA (Co-Borrower)	MH/MUM/ TIWL/A000000321	All that piece & parcel of property bearing Flat No. 305, Third Floor, G Wing, Surya Galaxy, Dharmote, Tal. Karjat, Dist. Raigad-410 101, Maharashtra, India, Flat Area : 35.432 Sq. Mtr. Including Constructed Building & Fixtures, with all rights.	24.04.2024 For ₹ 13,72,585/- (Rs. Thirteen Lacs Seventy Two Thousand Five Hundred Eighty Five Only)	09.08.2024
4	Mr. LOKESHA GOWDA (Borrower) AND Mrs. VEENA GOWDA (Co-Borrower)	MH/MUM/ BPUR/A000000032 & MH/MUM/ BPUR/A000000201	All that Piece & Parcel of Property bearing Flat No. 305, Third Floor, A Wing, Surya Galaxy, Dharmote, Tal. Karjat, Dist. Raigad-410 101, Maharashtra, India, Flat Area : 35.432 Sq. Mtr. Including Constructed Building & fixtures, with all rights.	24.04.2024 For ₹ 18,68,755/- (Rs. Eighteen Lacs Sixty Eight Thousand Seven Hundred Fifty Five Only)	09.08.2024

STATUTORY NOTICE TO BORROWERS/GUARANTORS

Borrower(s) / Guarantors' are hereby put to caution that the property may be sold at any time hereinafter by way of public auction/tenders and as such this may also be treated as a notice under Rule 6, 8 & 9 of Security (interest) Enforcement Rules, 2002. The detailed inventory and Panchnama could not be recorded due to obstructions as such the property has been photographed.

Sd/-
 Authorized Officer
Hinduja Housing Finance Limited
 Date : 11.08.2024
 Place : Kalyan

SSF LIMITED
 Office : Flat No:102, Opel's The Iconic, D No: 9-29-7/2, Balaji Nagar, Siripuram, Visakhapatnam-530003, A. P., INDIA. CIN : L05001AP1968PLC094913

Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2024
 (INR in Lakhs except for EPS)

S. No	Particulars	Quarter ended 30.06.2024 (Un-Audited)	Year to date Figures for the Period ended 30.06.2024 (Un-Audited)	Quarter ended 30.06.2023 (Un-Audited)
1.	Income from Operations	636.50	636.50	457.91
2.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	46.78	46.78	13.79
3.	PROFIT / (LOSS) for the Period after tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	33.59	33.59	11.17
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)]	35.99	35.99	10.89
5.	Equity Share Capital	665.67	665.67	665.67
6.	Reserves(excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year)	1,089.43	1,089.43	1,043.77
7.	Earning per equity share : (of INR 10 each) (not Annualized)			
(1) Basic		0.50	0.50	0.17
(2) Diluted		0.50	0.50	0.17

Note : The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and other Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Website of the Metropolitan Stock Exchange of India Limited (MSE) at <https://www.msei.in/> and on the Company's Website at www.ssflimited.com
 Date : 10.08.2024 For **SSF Limited**
 Place : Visakhapatnam Sd/- V. Padmanabham, Managing Director (DIN:01246827)

AUROBINDO PHARMA LIMITED
 (CIN - L24239TG1986PLC015190)
 Regd. Office: Plot No.2, Maithrivi, Amerpet, Hyderabad - 500 038, Telangana, India.
 Tel: +91 (40) 667